Date: March 27, 2024

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

**Symbol: KRIDHANINF** 

Through: NEAPS Through: BSE Listing Centre

**BSE Limited** 

1<sup>st</sup> Floor, New Trading Ring,

Rotunda Bldg., P. J. Towers,

Dalal Street, Fort, Mumbai 400 001

**Scrip Code:** 533482

Dear Sir/Madam,

Dear Sir,

Subject: <u>Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and DisclosureRequirements) Regulations, 2015 – Newspaper Advertisement - Kridhan Infra Limited Postal Ballot Notice</u>

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of newspaper advertisement of the Postal Ballot Notice published on March 27, 2024 in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi).


Request you to take the above on record.

Thanking you

Yours truly, For **Kridhan Infra Limited** 

**Gautam Joginderlal Suri** 

Managing Director DIN: 08180233 Place: Mumbai **Enclosure:** As above



### NOTICE This is to notify that my client MR

SHUBHAM SIDDA GOWDA is one of he legal heir in r/o Room No. B-21, Plo No. 163, Shrirang Co.op. Hsg. Society Ltd., Near Dena Bank, Charkop, Sector-Kandiyali West Mumbai 400 067 which was owned of his father and mother MR SIDDA NAGAPPA GOWDA and MRS KIRTI SIDDA GOWDA respectively MRS KIRTI SIDDA GOWDA who wa expired on 08.06.2023 at Uttarakhand vice Death Registration No. D-2023:5- 01211-000004 dated 20.07.2023. The other legal eirs in respect of 50% share of the dec MR KARTIK SIDDA GOWDA throu is General Power of Attorney holder MR SIDDA NAGAPPA GOWDA have relea eir rights to my client vide registered Dee of Release bearing No. BRL3-15329-202 lated 22/12/2023. The late MRS KIRTI SIDDA GOWDA have no any other legal heir who will claim on abovesaid room.

Now my client has to transfer the said room on his name as a co-owner along with his father MR SIDDA NAGAPPA GOWDA in the concerned authority of Mhada and Society

Any person having any valid claim o right, title and or interest in the said room nay please inform the undersigned within 14 days from the date of publication of this Notice of such claim at the below mentioned address with all supporting documents failing which the sale of the said room shall be completed and the claims, if any, such erson shall be treated as waived and not inding on our client.

Dated this 27th day of March 2024. SANTOSH M. PITALE Advocate & Govt. of India Notary 10/D-8, Kalpataru CHSL, Gorai (1) Borivali (W) Mumbai -91

## PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my clients Mr. Jairaj Chettiyar & Mrs. Nandhini T. are lawful owners of Flat No. C/502, 5th Floor, Casa Essenza CHS, Ltd., Mahaian Wadi, Kashimira Village Mira Road (East), Taluka & Dist. Thane, adm. are 47.17 Sq. Mtrs. and holding Share Certificate No. 227 bearing Dist. Nos. 2261 to 2270. which they have purchased from Mr. Keval Rathod & Mr. Yogesh Rathod vide Agreement for Sale dated 31.03.2018, duly registered vide document No. TNN-10/2823/2018 dated 31.03.2018. That original Share Certificate issued by Society has been lost / misplaced by my clients Mr. Jairaj Chettiyar & Mrs. Nandhini T. and ir ard they have lodged online Lost Report be No. 1070/2022 dated 17.07.2022 with Kashimira Police

Any person who finds the said original Share Certificate should intimate to the undersigned & if any person Bank, Financial Institution having any claim or right in respect of the said flat by way of inheritance, share sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance, howsoever or otherwise or having above agreement is hereby called upon / intimate to me within 14 days from the date of publication of this notice failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or

abandoned. SANJAY KUMAR MISHRA Date: 27/03/2024 (Advocate High Court) Office: Chhabinath Pandey Compound, Navpada, Maro Naka, New Airport Road, Andheri (East), Mumbai - 400059

# जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसी द्वारे तमाम लोकांर कळवीण्यात येते की, खालील परिशिष्ठात वर्णन केलेली मिळकत त्यांचे विद्यमान मालक श्री. बिपीन रमेश देशपांडे यांनी माझे अशील श्री. प्रकाश चौधरी यांना कायमस्वरूपी खरीदी करून देण्याची बोलणी चालू आहे, तरी सदर मिळकतीवर कोणाचा कसलाही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, मालकी हक्क, खरेदी दावा, गहाण, दान बक्षीस, लिन, पोटगी करार, असेसमेंट, वैगेरे असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर पुराव्यानिशी संपर्क साधावा, आणि जर कोणाची कसल्याही प्रकारची हरकत आली नाही तर सदरची मिळकत ही निर्वेध आहे असे समजल्या जाईल मागून आलेल्या हरकती ह्या आमच्यावर बंधनकारक राहणार नाही. ०७ दिवसानंतर ही मालमत्ता निजोखमी व बोजाराहित आहे असे समजून माझे अशील व्यवहार पूर्ण करतील. नंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार, दावे, हरकत रद्दबादल आहेत व त्या सोडून दिल्या आहेत, असे गृहीत धरल्या जातील याची तमाम लोकांनी नोंद घ्यावी

मिळकतीचे वर्णन:-भूखंड क्र. ई-११३, रो-हाउस, सेक्टर १२, खारघर, नवी मुंबई - ४१०२१०. सही/

ऍड. प्रवीण भागवतराव लाहे ऑफिस न.A २७, शाह arcade सोसायटी सेक्टर ६,खारघर नवी मुंबई मो. न. ९३२२२२२००४

### अल्ट्राटेक सिमेंट लि बी विंग, आहुरा सेंटर, 2रा मजला, महाकाली लेणी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-400093 सूचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की कंपनीच्या खाली नमूद करण्यात आलेल्या कर्जरोख्यांसाठी प्रमाणपत्र गहा झाली आहेत आणि रोखे धारकांनी प्रतिलिपी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. बतात जारित जान पर ब परियोग आताता अनाजक आप वर्णनाता है ताता असावास सदर दिनांका पासून १५ दिवसांच्या समूद कर्जर रिख्यांच्या संदर्भति कोणीही व्यवती ज्यांचा कोणताही दावा असत्यास सदर दिनांका पासून १५ दिवसांच्या आतं कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यलयाच्या ठिकाणी कळवावे; अन्यथा अधिक कोणतीही सूचना न देता कंपनी

प्रातालपा प्रमाणपत्र जारा करल.					
Name of holders	Folio No.	Kind of Securities & Face Value	No. of Securities	Certificate No	Distinctiv Nos.
लीलाबाई रामचंद्र रानडे	81347981	इक्किटी रु.10/-	12	236080	132512093 132512104
रामचंद्र गणेश रानडे	06740987		40	57536	32167234 - 32167273
विजय रामचंद्र रानडे	81052077		34	9209183	131894052 131894085
रामचंद्र गणेश रानडे	81052069	इक्विटी रु.10/-	34	9209182	131894018 131894051
लीलाबाई रामचंद्र रानडे	81402175		12	241129	132595180 132595191
विजय रामचंद्र रानडे					102000101
ठिकाण: मुंबई					अर्जदाराचे ना
दिनांक: 27.03.2024				विजय	रामचंद्र रान

**PUBLIC NOTICE** Notice is hereby given to the public a large that my clients Mrs. Anita Dattu Bhor and Mr. Dattu Damu Bhor intends to purchase Flat No. 422 / D on the 4th loor admeasuring 456 square fee carpet area) in the building known as agar Park Co-operative Housing Society imited situated at Amrut Nagar Shatkopar (west), Mumbai - 400086 fro s owner i.e. M/s. Karsandas Mavji, artnership Firm.

That vide Agreement for sale dated 28th May, 1996, M/s. Karsandas Mavji has acquired the aforesaid flat from Messrs agar Builders at certain terms ar again builders at certain terms an appropriate of the propriate of the pro iurla - 1, Mumbai Suburban Dist (Bandra ide Registration No. PBDR-3-1025-96 turther, M/s. Karsandas Mavji is holdin 5 (five) fully paid-up shares of Sagar Par Co-operative Housing Society Ltd of Rs.50/- each totally for Rs.250/-, bearing listinctive Nos. 706 to 710 (both inclusive mbodied in Share Certificate No. 13 lated 16th August, 1999 issued by society nv Person. Bank or Institution claiming nterest in the said flat or any part there y way of sale, gift, lease, mortgage, lier rust, succession, easement or otherwis lowsoever are hereby required to clair ersonally or by written claim at offic ddress given below within a period of 15 days from the date of this notice, failin which such claim, if any shall b considered as waived / void.

Viral J. Bhanushali

dvocate, Bombay High Court Jnit no. 1, Ground Floor, Bhaveshwa Complex, Opp. Vidyavihar Bus Depot Vidyavihar (W), Mumbai - 400 086. Place: Mumbai Date: 27/03/2024

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that our client viz Mr. Nilesh H. Sarvaiya is intent to transfe the Flat No. 204. 2nd Floor. "B" Floo Estep Nagar Co-operative Housing Society Limited, Raghunath Keskar Road Patilwadi, Dahisar (West), Mumbai - 400 068 (said Flat) & 10 Shares distinctive Nos 471 to 480 (both inclusive) in respect of the Share Certificate No. 048 (said Shares holding by Mr. Harjeevan Raghubha Sarvaiya.

Mr. Harjeevan Raghubhai Sarvaiya expire on 02-05-2021 leaving only Four (4) legal heirs - Smt. Jasavanti H. Sarvaiva (Wife). Mi Shailesh H. Sarvaiya (Son), Mr. Nilesh H Sarvaiya (Son) and Mrs. Darshana Naya Gandhi nee Miss. Darshana H. Sarvaiya (Daughter) behind him.

Our client is hereby inviting the claim again: the said Flat & said Shares of Mr. Harieevan Raghubhai Sarvaiya. If any Person, Firm Society, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lien against the said Flat & said Shares of Mr. Harjeeval Raghubhai Sarvaiya may file such claims of objections with documents if any, within the period of 14 days from the date of this notice with documentary proofs and legal claims to-

### M/s. Bhogale & Associates, Advocates & Legal Consultants,

1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisai dayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallab Road, Borivali (E), Mumbai- 400 066.

no claims or objections, as above, ar eceived within the stipulated period, our clien shall, at future date, treat any such claims objections and/or rights having been waived orfeited and / or annu**ll**ed. Sd/

M/s. Bhogale & Associates

Date: 27/03/2024 Place: Mumba

# जाहीर सूचना

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की. **सटनिका** क्र. २०४, बिल्डींग क्र. ३, नर्मदा पॅरडाईस १.२.३ को. ऑ. हौ. सो. लि.. एवरशाईन एनक्लेव आर. के. इन हॉटेल शेजारी, मीरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, ही मिळकत के. **पुष्पा रामकृपाल जैस्वाल** यांच्य मालकोँची होती. दि. १३/०२/२०२३ रोजी **श्रीमती. पुष्पा रामकृपाल जैस्वाल** यांचे निधन झाले. मालकांच्या मत्य पश्चात त्यांची मलं आमचे अशील सौ. मीनाक्षी प्रविणकमार गुजारी आणि श्री. संतोष रामकृपाल जैस्वाल , सदरच्या सदनिकेतील त्यांच्या आईचा हक्क अधिकार त्यांच्या नावे आणि फायद्यात होण्याकरिता सोसायटीकडे मागणी करीत आहेत. तरी वरील हस्तांतरणा बाबत जर कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर **०७ दिवसांचे** आत नोंद्रवावी. तसे न केल्यास आमचे अशील गुढील कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली नाणार नाही याची नोंद घावी.

मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स पत्ताः बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७.

दि. २७.०३.२०२४

## **PUBLIC NOTICE**

ठिकाण : मीरा रोड

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Vinay Kumar Washimkar is the joint owners (1/2 Share each) with late Mr Gopal Krishna Washimkar of a Flat No. 401 admeasuring 39.9 Sq. Mtr. Carpet area on 4<sup>th</sup> Floor, Dheeraj Solitaire CHS Limited, Chincholi Bunder Road, Malad West, Mumbai 400064; hereinafter called "the said flat". Mr. Gopal Krishna Washimkar died intestate on 12/04/2016 and leaving behind him, 1) Mrs. Sarita Washimkar (Wife), 2) Mr. Vinay Gopal Washimkar (Son) & 3) Mrs. Vandana Ketan Dandekar (Daughter) are the only surviving legal heirs according to Succession law and holding equal shares 1/3 share each in undivided 50% share of late Mr. Gopal Krishna Washimkar of the said flat. My client states that there are no other legal heirs of late Mr. Gopal Krishna Washimkar except my client and 1) Mrs. Sarita Washimkar & 2) Mrs. /andana Ketan Dandekar. Further, Mrs. Sarita Washimkar & Mrs. Vandana Ketan Dandekar has released their entire undivided shares of the said flat to my client by registered release deed dated 03/08/2023 Thus, my client became sole owner of 100% share of the said flat. My client made application to the concerned society office Dheeraj Solitaire CHS Limited) for transmission of share of deceased member in

his name. Any person who have any claim, right, title and interest in the said Flat/share certificate and /or any part thereof by way of sale, gift, conveyance, exchange, mortgage, change lease, lien, succession and / or in any manner whatsoever should intimate the same to undersigned in writing with supporting document within 15 working days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objection is received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said Flat/share certificate except my client.

V. K. DUBEY Advocate, High Court Shop No. 9, New Era, S V Road, Malad West Mumbai - 400064

**PUBLIC NOTICE** Notice is hereby given that my client is negotiating with Mr. Vinit Trilokchand Agrawal, for the purchase of his Flat No. D-515, , situated on the 5th floor D-Wing of Satvam CHS imited, Thakur Complex, Kandivali East, Mumbai – 400101. My clients are informed by Mr Vinit Trilokchand Agrawal that he has lost one of the Original Title Document, entered into by and between M/s Shan Thakur & Sons, one the One Part and Ms Zohra Nasir Ahmed on the Other Part, in respect of the above Flat No.D-515.

All persons having any claim in, to or upon the said Flat and the said shares, or any particles and the said shares, or any particles are said shares. hereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing a the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any ogether with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim. Date : 27.03.2024

M. R. Nair, Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400 101

### IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE **GREATER MUMBAI REGION, MUMBAI** Dharmaday Ayukt Bhayan, 1st Floor.

Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai 400 030. **PUBLIC NOTICE OF INQUIRY** 

Change Report No.: ACC / VII / 2564 / 2023

Trusts Act, 1950 De-register the above trust.

Filed by Devraj Sugata Sanyal
In the matter of "THE DHARAVI MUSIC FOR SOCIAL GOOD TRUST" PTR. No. E - 31820 (Mumbai)

All concerned having interest -WHEREAS the Reporting Trustees of the above trust have filed a Change Report under Section 22 (3A) of the Maharashtra Public

This is to call upon you to submit your objections, if any, in the matter before the Assist. Charity Commissioner VII, Greater Mumbai Region, Mumbai, at the above address within 30 days from the date of publication of this notice failing which the change report will be decided and disposed of on its own merits.

Given under my hand seal of the Joint Charity Commissioner Greater Mumbai region, Mumbai.

This 26th day of the month of March 2024



Sd/-Superintendent Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

# 💸 Chola

# चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : चोला क्रेस्ट, सी ५४ व ५५, सुपर बी-४, थिरू वी का इंडस्ट्रियल इस्टेट, गिन्डी, चेन्नई-६०००३२. तामिळनाडू, भारत. शाखा कार्यालय : युनिट क्र.२०३, लोटस आयटी पार्क, रोड क्र.१६, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र - ४००६०४.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

विजय रामचंद्र रानडे

तुम्हाला, खाली नमूद केलेल्या कर्जदार/तारणकर्ता येथे सूचित केले जाते की, कंपनीने तुमच्याविरुद्ध सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत कारवाई सुरू केली आहे आणि तुम्हाला या कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत सूचना पाठवली आहे. नोंदणीकृत पोस्ट ॲक द्वारे. कर्जदाराची देय रकम ना-पोहोच परत केली गेली आहे. म्हणून, तुम्हाला याद्वारे सूचना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत नमूद केलेल्या खात्यावर नमूद केलेल्या खीकत कर्जाची रक्कम व्याजासह भरावी लागेल, असे न केल्यास कंपनी कायद्याच्या कलम १३ ची उपकलम (४) अंतर्गत व्याज आणि खर्चासह तिची देय रक्कम वसूल करण्यासाठी खाली नमूद केलेल्या तिच्या अधिकाराचा वापर करू-तुमच्याविरुद्ध कारवाई करेल. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही उपायांचा पूर्वग्रह न ठेवता ही सूचना तुम्हाला संबोधित करण्यात आली आहे हे नमूद करणे आवश्यक आहे.

	अ. क्र.	कर्जदाराचे नाव व पत्ता आणि कर्ज खाते क्रमांक	कर्ज रक्कम	भागणा सूचना दिनाक आणि थकबाकी रक्कम
	१.	कर्ज खाते क्रमांकः एचई०१बीएलपी०००००२३५०८:- अर्शद कमाल शेख (अर्जदार), नीलोफर अरशद शेख (सह-अर्जदार), शिबस्तान अरशद शेख (सह-अर्जदार), एच.एस. मेमोरियल पॉलीक्लिनिक आणि डायग्रोस्टिक सेंटर (सह-अर्जदार), सर्वांचा पत्ता: फ्लॅट क्र.१५२, १५ व्या मजल्यावर, द सॉलिटेअर, सेनापती बापट मार्ग, माहीम पश्चिम, मुंबई-४०००१६. एच.एस. मेमोरियल पॉलीक्लिनिक आणि डायग्रोस्टिक सेंटर (सह-अर्जदार), जी १ कम्ज इमारत, तळमजला, बी विंग, केवनी पाडा, केवनी पाडा, एस.व्ही.रोड, जोगेश्वरी मुंबई-४००१०२.	१,४५,००,०००/-	दि.१६.०३.२०२४ आणि दि.०७.०३.२०२४ रोजी <b>रु.१,४७,३६,८११/-</b> एकत्रितपणे यावरील व्याजाच्या करारदरानुसार पुढील व्याजासह.
١		<b>मालमत्तेची अनुसूची :</b> १५व्या मजल्यावर फ्लॅट क्र.१५२, सॉलिटेअर को.हौ.सो. लि. म्हणून ज्ञात सोसायटी , जिमन बेअरिंग सिटी सर्व्हें	क्र.७८२ वर बांधकामि	त, अंतिम प्लॉट क्र.४२७, माहीम पश्चिम गावात

वसलेले, तालुका व जिल्हा मुंबई शहर.

कर्ज खाते क्रमांक: एचई०१एमओएल००००००१२२५१ :- गुलशेर अहमद कुरेशी (अर्जदार), अल खैरुन्निसा एक्सपोर्ट्स (सह-**दि.१६.०३.२०२४** आणि दि.०७.०३.२०२४ **अर्जदार), नसरीन गुलशेर कुरेशी (सह-अर्जदार),** सर्वांचा पत्ता : खोली क्र.९०१ एबी, ९वा मजला, राम लक्ष्मण टॉवर, सेक्टर १८, ६५,००,०००/-रोजी रू.६५,२५,१५९/- एकत्रितपणे यावरील मॅफ्को मार्केट जवळ, वाशी, नवी मुंबई, ठाणे महाराष्ट्र-४००७०३. **अल खैरुन्निसा एक्सपोर्ट्स (सह-अर्जदार),** कार्यालय क्र.२१८, बिग स्प्लॅश, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७०५.

**मालमत्तेची अनुसूची :** फ्लॅटक्र.९०१ एबी , ९वा मजला, राम लक्ष्मण टॉवर म्हणून ज्ञात इमारतीमध्ये आणि राम लक्ष्मण टॉवर को –ऑप .ही. सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, जिमन बेऑरंग प्लॉटक्र. ५ आणि ६

कर्ज खाते क्रमांक: एचई०१एमएआय००००००११६८५ :- नितीन शंकर करंबेळे (अर्जदार), श्री सिद्धिविनायक एंटरप्रायझेस (**सह-अर्जवार), नेहा नितीन करंबेळे (सह-अर्जवार), सर्वांचा पत्ता**: खोली क्र.डी/०२, गोराई (२), सागरवर्शन को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉटक्र. २३६, रोडक्र.आरएससी-४२, म्युनिसिपल आर वॉर्ड, सेक्टर २, गोराई, बोरिवली पश्चिम, मुंबई-४००००९१. **श्री सिद्धिवनायक एंटरप्रायझेस (सह-अर्जदार),** दुकान क्र. १४, रीगल आर्केड कोहौसोलि., पूनम सागर कॉम्प्लेक्स, मीरा रोड, पूर्व ठाणे

**दि.१६.०३.२०२४** आणि दि.०७.०३.२०२४ ५४.००.०००/ रोजी रु.५३,३३,६६३/- एकत्रितपणे यावरील नुसार पुढील व्याजासह.

**मालमत्तेची अनुसूची :** खोली क्र.डी/०२, गोराई (२) म्हणून ज्ञात सोसायटीमध्ये, सागरदर्शन को-ऑप हाउसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. २३६, रोड क्र.आरएससी-४२, महापालिका आर वॉर्ड, सेक्टर २. गोराई, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९१.

# टाटा पॉवर कंपनी लि

बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई, महाराष्ट्र, ४००००१ . सुचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की कंपनीच्या खाली नमूद करण्यात आलेल्या कर्जरोख्यांसाठी प्रमाणपत्र गहाळ झाली आहे भाणि रोखे धारकांनी प्रतिलिपी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे ामूद कर्जरोख्यांच्या संदर्भात कोणीही व्यक्ती ज्यांचा कोणताही दावा असल्यास सदर दिनांका पासून १५ दिवसांच्या आर् कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यलयाच्या ठिकाणी कळवावे; अन्यथा अधिक कोणतीही सूचना न देता कंपनी प्रतिलिर्प

Name of holders	Folio No.	Kind of Securities & Face Value	No. of Securities	Certificate No	Distinctive Nos.
वेजय रामचंद्र रानडे भलका विजय रानडे ामचंद्र गणेश रानडे	H5V0011497	इक्रिटी रु.1/-	4600	20042	44767671 44772270
वेजय रामचंद्र रानडे भलका विजय रानडे ामचंद्र गणेश रानडे	H5V0076816	इक्किटी रु.1/-	1840	20045	44773431 44775270
भलका विजय रानडे वेजय रामचंद्र रानडे ामचंद्र गणेश रानडे	H5A0076779	इक्विटी रु.1/-	1840	19917	44511831 44513670
				.સ	र्जटाराचे नात

1. विजय रामचंद्र रानडे / अलका विजय रानडे 2. विजय रामचंद्र रानडे / अलका विजय रानडे 3. अलका विजय रानडे / विजय रामचंद्र रानडे दिनांक: 27.03.2024

माणपत्र जारी करेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया कॉर्पोरेट सेंटर, 14 वा मजला, स्टेट बँक भवन, मॅडम कामा मार्ग, मुंबई, महाराष्ट्र, 400021 . सचना ह्यादारे देण्यात येत आहे की कंपनीच्या खाली नमद करण्यात आलेल्या कर्जरोख्यांसाठी प्रमाणपत्र गहाळ झाली आहेत

, गणि रोखे धारकांनी प्रतिलिपी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. नमूद कर्जरोख्यांच्या संदर्भात कोणीही व्यक्ती ज्यांचा कोणताही दावा असल्यास सदर दिनांका पासून १५ दिवसांच्या आत् कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यलयाच्या ठिकाणी कळवावे; अन्यथा अधिक कोणतीही सूचना न देता कंपनी प्रतिलिपी

Name of holders	Folio No.	Kind of Securities & Face Value	No. of Securities	Certificate No	Distinctive Nos.
अलका विजय रानडे विजय रामचंद्र रानडे	00838843	इक्विटी रु. 1/-	840	78108- 78109	7392400091 7392400930
ठिकाण: मुंबई दिनांक: 27.03.2024	<b>काण: मुंबई</b> 1. अलव				<b>अर्जदाराचे नाव</b> का विजय रानडे य रामचंद्र रानडे

# IN THE PUBLIC TRUST REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI

Dharmadaya Ayukta Bhavan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030

**PUBLIC NOTICE OF INQUIRY** Change Report No. ACC-VII/574/2019 Filed By: Shri Devraj Sugata Sanyal THE DHARAVI MUSIC FOR SOCIAL GOOD TRUST P.T.R. No. E-31820 (Bom)

All concerned having interest -

Whereas the trustees of the above trust have field a Change Report u/s 22 of the M.P.T. Act, 1950 for bringing the below described new address on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region

) Whether the new address of the trust and could be added in the trust 1 Description of the New Address of the trust : -

Plot No. 7 & 8, Hari Niwas Building, 30th Cross Road, Off. S. V. Bandra (West), Mumbai 400 050.

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 15 days from the date of Publication of this notice.

Given under my hand and seal of the Joint Charity Commissioner Maharashtra State, Mumbai. This 26th day of March, 2024.



Superintendent - J Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai.

### IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE **GREATER MUMBAI REGION, MUMBAI**

Dharmaday Ayukt Bhavan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai 400 030.

**PUBLIC NOTICE OF INQUIRY** 

Change Report No.: ACC / II /1046/ 2024 Filed by SHARADA HARIHAR
In the matter of "DREAMCATCHERS FOUNDATION" PT.R. No. E - 20032 (Mumbai)

All concerned having interest -

WHEREAS the Reporting Trustees of the above trust have filed a Change Report under Section 22 (3A) of the Maharashtra Public Trusts Act, 1950 **De-register the above trust.** 

This is to call upon you to submit your objections, if any, in the matter before the Assist. Charity Commissioner II, Greater Mumbai Region. Mumbai, at the above address within 30 days from the date of publication of this notice failing which the change report will be decided and disposed of on its own merits.

Given under my hand seal of the Joint Charity Commissioner Greater Mumbai region, Mumbai.

This 26th day of the month of March 2024



संपर्काचा पत्ता :-

Sd/-I/C Superintendent Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

सहकारी संस्था, के/ई वॉर्डचे उपनिबंधक ए/१, खोली क्रमांक ३१५, तिसरा मजला वडाळा ट्रक टर्मिनल, आर टी ओ जवळ, वडाळा (पूर्व),

मरोळ को-ऑप इंडस्ट्रेल इस्टेट लि.,

नरोळ भवन, मराठुरादास वासनजी रावड, जे बी नगर, अंधेरी — पूर्व, ४०००५९ ਰਿਨਫ

मे. व्हॅल्यू इंडस्ट्रीज लि., मराठुरादास वासनजी रावड, जे बी नगर, अंधेरी – पूर्व, मुंबई ४०० ०५९

मे. व्हॅल्यू इंडस्ट्रीज लि २३०१, ठेक्कर टॉवर, आरटीओ कार्यालयाजवळ, तुळशीवाडी, मुंबई सेंट्रल, मुंबई ४००००८ ... वर नमूद केलेल्या प्रतिवादीला या सार्वजनिक सूचनेद्वारे सूचित केले जाते की अर्जदार सोसायटीने थकबाव वसुलीसाठी अर्ज दाखल केला आहे. १५४ बी—२९ के/पूर्व विभाग येथील सक्षम अधिकार्यासमोर आणि व नमूद केलेल्या पत्त्यावर नोटीस बजावण्यात आली होती. आम्ही तुम्हाला या सार्वजनिक सूचनेद्वारे शेवटर

आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही उपस्थित राहू शकता, जर वर नमूद केलेल्या तारखेला तुमच्या बाजू क्रोणीही आले नाही, तर एक्स—पार्टी ऑर्डर पास केली जाईल, ज्याची तुम्ही नोंद घेऊ शकता. अनु.क्र. टिफॉल्टरने तात अर्ज क्रमांक

वेळी कळवत आहोत की पुढील सुनावणीची तारीख ०२/०४/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता ठेवर

٤.	मे/से. व्हॅल्यू इंडस्ट्रीज लिमिटेड	७५/२०२४	८४,२७,०५१/-
	निक सूचना दिनांक २७ मार्च २०२४ रोज		पाठविण्यात आली आहे आणि
मी या सा	र्वजनिक सूचनेवर स्वाक्षरी करून मान्यता	दिली आहे.	सही /-
			सहकार उपनिबंधक
		ŧ	गोसायटी के/पूर्व वॉर्ड, मुंबई

# हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड संपर्क पत्ताः कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, एलॉट क्र.३९/५ च ३९/५ए, सेक्टर ३०ए, वागी रेल्वे स्टेशन समी eroHousing नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३ नॉवर्णीकृत कार्यालयः ०९, कम्युनिटी सेन्टर, वसंत लोक, वसंत विहार, न्यु दिक्की-१९०५७ Finance द्राः०११-४९२६७०००, टोल फ्री कमांकः १८०० २९२ ४८० व

ngfinance.com, सीआयएन:यु६५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲंन्ड सिक्नस्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्सफेन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि

अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६ वसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य सुचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्य्रिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खार

सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य

नेर्देशित मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी हीरो होसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत माल सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना तारीख/ एकूण देय	ताबा
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक
HHFMUMHOU 20000007981,	मनिशकुमार भोगिलाल शाह, सोनल मनिश कुमार शाह	१८.१२.२०२३, १४.१२.२०२३ रोजी देय रु.१,४३,१३,९३९/-	२३.०३.२०२४ (सांकेतिक)
HHFMUMIPL 20000007997			` ′

प्रतिभत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: बाब क्र.१: फ्लॅट क्र.१९०४. क्षेत्रफळ ६६ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १९वा मजला, ए विंग, बीबीजे सिएना, सीटीएस क्र.१२९(भाग), १२९/१, गाव हरियाली तालुका कुर्ला, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर, टागोर नगर, विक्रोळी (पुर्व), मुंबई-४०००८३, सदर गोला संलग्न असलेले यांत्रिकी टॉवर पार्किंगमधील १ (एक) आच्छादित कार पार्किंग जागा आणि **चतुसिमा इत्तरेस:** नाला; **पुर्वेस:** १८.३ मीटर रस्ता; **दक्षिणेस:** १२.२० मीटर रुंद रस्ता; **पश्चिमेस:** ९ मीटर रुंद डीपी रोड. **बाब क्र.२:** फ्लॅट क्र.१८०२, क्षेत्रफळ ४७२ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १८वा मजला, बी विंग, बीबीजे सिएना सीटीएस क्र.१२९(भाग), १२९/१, गाव हरियाली, तालुका कुर्ला, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर टागोर नगर, विक्रोळी (पुर्व), मुंबई-४०००८३ आणि चतुसिमा: उत्तरेस: नाला; पुर्वेस: १८.३ मीटर रस्ता दक्षिणेस: १२.२० मीटर रुंद रस्ता; पश्चिमेस: ९ मीटर रुंद डीपी रोड.

	HHFMUMHOU     श्रस्यु किशोर लाड,     २०.१२.२०२३, १८.१२.       22000024400     छाया किशोर लाड     रोजी देव क.१२,८२,४४			२३.०३.२०२४ (सांकेतिक)			
	प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णनः फ्लंट क्र.००२, तळमजला, क्षेत्रफळ						
1	चौ.फु. (कार्पेट क्षेत्र), इमारत क्र.२, मारिगोल्ड-२ म्हणून ज्ञात, टाईप ए व ग्रीन सिटी म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स						
1	जमीन गट क्र.३६, हिस्सा क्र.ए, गट क्र.३६, हिस्सा क्र.बी, गाव बिरवाडी, तालुका पालघर, जिल्हा पाल						
1	महाराष्ट्र-४०१४०४ येथील जागेचे सर्व भाग व खंड. अधिकार दस्तावेजात नमुद सामायिक सुविधांसह.						
	ठिकाण: मुंबई/पालघर सही/- प्राधिकृत अधिकारी						
दिनांक: २७.०३.२०२४ हीरो हौसिंग फायनान्स वि							

ORIX

ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड (पुर्वीची ओएस ऑटो फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड)

(अगिरुस ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी) नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोंड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दुरः:+९१-२२-२८५९५०९३/६७०७०१००, फॅक्स:+९१-२२-२८५२८५४९, ई-मेल:info@orixindia.com www.orixindia.com, सीआयएन: यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

## ताबा सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शिय**ल मर्विमेम दंडिया लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक १२ जुलै, २०२२ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार श्री. संदेश सुहास कदम, श्रीमती दिप्ती **संदेश कदम व श्री. संदेश सुहास कदम** (स्वर्गीय श्री. सुहास जी. कदम यांचे उपलब्ध कायदेशीर वारसदार यांच्या क्षमतेत), तारणकर्ता यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमुद रक्कम रु.९१,७८,६९७.६१ (रुपये एक्याण्णव लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सत्त्याण्णव **आणि पैसे एकसष्ट फक्त)** तसेच रक्कम जमा होण्याच्या/मुक्तते तारखेपर्यंत मागणी सूचनेपासून पुढील याजासह इतर शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते.

. **स्वर्गीय श्री. सुहास जी. कदम** यांचे कायदेशीर वारसदारांसह सदर कर्जदार व सह–कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज व इतर शुल्क भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा वास्तविक ताबा दिनांक २३ मार्च, २०२४ रोजी

२. विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी सूचनेत नमूद देय रक्कम रु.९१,७८,६९७.६१ (रुपये एक्याण्णव लाख अठुट्याहत्तर हजार सहाशे सत्त्याण्णव आणि पैसे एकसष्ट फक्त) तसेच रक्कम जमा होण्याच्या/मुक्तते तारखेपर्यंत मागणी सूचनेपासून पुढील व्याजासह इतर शुल्क जमा करावे.

३. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

बाब १: प्लॉट क्र.जी-३९/३०, क्षेत्रफळ ३९.०२ चौ.मी., सेक्टर १२, गाव खारघर, तहसिल पनवेल उपजिल्हा व नोंदणी जिल्हा रायगड येथील जिमनीचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: पुर्व: ६ मीटर रुंद रस्ता; **पश्चिम:** प्लॉट क्र.जी-३९; **उत्तर:** प्लॉट क्र.जी-३८/३५; **दक्षिण:** प्लॉट क्र.जी-३९/३१ बाब २: प्लॉट क्र.जी-३९/३१, क्षेत्रफळ ३९.०२ चौ.मी., सेक्टर १२, गाव खारघर, तहसिल पनवेल, उपजिल्हा व नोंदणी जिल्हा रायगड येथील जिमनीचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: **पुर्व:** ६ मीटर रुंद रस्ता; <mark>पश्चिम:</mark> प्लॉट क्र.जी–३९; <mark>उत्तर:</mark> प्लॉट क्र.जी–३९/३०; **दक्षिण:** प्लॉट क्र.जी–३९/३२. कर्जः एलएन०००००००१५१४८ आपले विश्वास

दिनांक: २३.०३.२०२४ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: खारघर ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

# हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्यातवः ०१, रेरा मबता, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु रिद्वी-११००५७. दूर..०११-४१२६७००, टोल क्री क्रमांकः १८०० २१२ ८८००, रेने-सेन्ट:USIOMEr care@her0hl1.com वेबसार्टेन:Wh reofhousingglinace com, सीजप्यन्य-दुर्द्द९१२दियंत-१६४पीएसनी०३४४८ संपर्क पत्ता : इमारत क्र.२७, २रा मबता, कम्युनिटी सेन्टर, वसंत लोक, वसंत विहार, न्यु दिद्वी-११००५७

<u>मागणी सूचना</u> सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्त्रियल अंस्टस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा) च्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ३ अन्वये.

न्याअर्थी कायद्याअंर्तगत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** (एचएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी हे खालील वाक्षरीकर्ता आहेत आणि अधिनियमाच्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्ग त्यांनी यापुर्वीच कायद्याचे कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना दिली होती, ज्यामध्ये कर्जदार सहर्कदार/जामिनदार (सर्व एकेरी किंवा एकत्रित कर्जदार)/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना कळविण्या आले होते की, संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करावी. सदर सूचनेच्य प्रती रजिस्टर्ड पोस्ट ए.डी. मार्फत देण्यात आली होती आणि ते खालील स्वाक्षरीकर्ताकडे उपलब्ध आहे आणि सद कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांची इच्छा असल्यास सर्वसाधारण कार्यालयीन वेळेत कोणत्याही nमकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्ताकडून प्रत प्राप्त करून शकता.

ारील संदर्भात पुन्हा एकदा सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना येथे सूचना देण्यात येत आ की, सदर कर्जदाराद्वारे निष्पादित कर्ज करारनामा व इतर दस्तावेज/लेखी अहवालात नमुदप्रमाणे संपुर्ण रक्कम भरणा होईपर्यंत आणि/किंवा मुक्ततेच्या तारखेपर्यंत रकाना (ड) मध्ये नमुद संबंधित तारखेपासून खाली दिलेल्या तपशिलानुसार पुढील व्याजासह एकत्रित संबंधित नावांच्या समोर दिलेली रक्कम संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत -रचएचएफएलकडे जमा करावी. कर्जाचे परतफेडीकरिता प्रतिभूती म्हणून सदर कर्जदाराद्वारे एचएचएफएलकडे खालील प्रतिभूत मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती.

कर्ज खाते क्र.	कर्जदार/कायदेशीर वारसदार / कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	खालील तारखेला एकूण देय थकबाकी रक्कम (रु.)	मागणी सूचना दिनांक	एनपीए दिनांक
HHFBDLHOU 22000025873, HHFBDLIPL 22000026715, HHFBDLLAP 22000028702	राहुल एस सुकाळी, पूनम राहुल सुकाळी, राज शिवदास सुकाळी	दि.१५ मार्च २०२४ रोजी रू.२४,५०,२९१/ -	दि. २२.०३.२०२४ रोजी	दि. ०५.०३.२०२४ रोजी

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: निवासी मालमत्ता बेअरिंग फ्लॅट क्र.४०२, ४थ्य जल्यांवर ३१ चौ. मीटर + बाल्कनी ६.४९ चौ.मी.कार्पेट क्षेत्र, 'साई शगुन' म्हणून ज्ञात इमारत, साई शगुन कोहौसोिंत म्हणून ज्ञात सोसायटी, सर्व्हे क्र.१०५ ए वर बांधकामित, हिस्सा क्र.३ पी, प्लॉट क्र.१०, सुमारे ४७४ चौ. यार्ड श्रीकृष्ण हेवन्सच्या मागे, गाव- बेलावली, बदलापूर पश्चिम, तालुका अंबरनाथ, जिल्हा- ठाणे, महाराष्ट्र ४२१५०३ येथील सर्व भाग व खंड. शीर्षक दस्तऐवजात लिहिलेल्या सर्व सामान्य सुविधासह. प्लॉट क्र.१०. **चतुसिमाः- उत्तर-**३० फूट रुंद रस्ता; **पूर्व-**प्लॉट क्र.९; **पश्चिम-**३० फूट रुंद रस्ता; **दक्षिण-** ३० फूट रुंद रस्ता. दि.१६ मार्च २०२४ रोजी २०.०३.२०२४ ०८.०३.२०२ स्नेहा स्वप्नील तानवडे.

प्रतिभत मालमत्ता /स्थावर मालमत्ता /तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.७०३. ७व्या मजल्यावर, क्षेत्रफळ ६४३ चौ. फूट. कार्पेट क्षेत्र, 'रुबी' (विंग-ए) म्हणून ज्ञात इमारतीत, ज्वेल अरिस्ता ए ट्र जे को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायेटी लिमिटेडच्या 'ज्वेल अरिस्ता' म्हणून ज्ञात प्रकल्पात, जिमन बेअरिंग सर्व्हे क्र. २५/१ए, २५/१ बी,२५/२ ६७/३ए, वर बांधकामित, **गाव-सोनिवली, तालुका- अंबरनाथ, जिल्हा- ठाणे, महाराष्ट्राच्या कुळगाव-बदलापू** नगरपरिषदेच्या हद्दीत येथील सर्व भाग व खंड.

<sup>®</sup>संबंधित मागणी सुचनामध्ये नमुद पुढील व्याज, अतिरिक्त व्याज, तसेच प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जम

करण्याच्या तारखेपर्यंत आलेले सर्व खर्च समाविष्ट. जर सदर कर्जदार यांनी उपरोक्तप्रमाणे एचएचएफएलकडे रक्कम जमा

करण्यात कसर केल्यास सदर कायद्याच्या कलम १३(४) आणि अन्य लाग नियमानसार प्रतिभत मालमत्ता/स्थाव

₹.३०,००,६६८/-

जानेश्वर वामन भीड

मालमत्तेसमोर कारवाई केली जाईल आणि याकरिता येणारा खर्च व परिणामास सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार कायदेशीर प्रतिनिधी जबाबदार असतील. सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना एचएचएफएलच्या पुर्वलेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे हस्तांतर करता येणार नाही. जर कोणा व्यक्तीने

कायद्याचे किंवा अधिनियमाचे उल्लंघन केल्यास कायद्यान्वये तरतुदीप्रमाणे कारावास किंवा दंड होऊ शकतो. दिनांक: २७.०३.२०२४ सही/- प्राधिकृत अधिकारी

# 6

ठिकाण: ठाणे

# क्रीधन इन्फ्रा लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : २०३, जोशी चेंबर्स, अहमदाबाद स्ट्रीट, कर्नाक बंदर, मस्जीद (पूर्व), मुंबई - ४०० ००९.

कॉर्पोरेट कार्यालय : युनिट क्र सी/८१५, ८ वा मजला, २१५-ऑट्ट्रेयम, चकाला, अंधेरी - कुला मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९. सीआयएन : L27100MH2006PLC160602

### दूर. क्र. : + ९१ २४०१५१५२३ वेबसाइट : <u>www.kridhan.com;</u> ई-मेल आयडी : <u>cs@kridhan.com</u> टपाली मतदानाची सूचना

हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

ाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ११० व अन्य लागू तरतुदी सहवाचन कंपन्या ्व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (नियम) चे नियम २२ (कोणत्याही वैधानिक सुधारणा वा पुनराधिनियम . प्रांचा समावेश), तसेच कॉपोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र २२/२०२०, दि. १५.०६.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३३/२०२०, दि. २८.०९.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३९/२०२०. दि. ३१.१२.२०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्र. १०/२०२१. दि. २३.०६.२०२१ व वर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२१, दि. ०८.१२.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३/२०२२, दि. ०५.०५.२०२२ सर्वसाधारण परिपत्रक क्र. ११/२०२२, दि. २८.१२.२०२२ व दि. २५.०९.२०२३ (''सर्वसाधारण परिपत्रके'') भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियम ४४ (सची विनियमन, सधारित केल्यानसार) तसेच असे अन्य लाग कायदे व विनियमन यांच्या अनुपालनांतर्गत . १९८८ (चाराचाना) (चुनारा करावाहार) त्याच जन्म राज्य वाचानाच वाचानाच कार्याचा वाचानाचा वाचानाचा वाचानाचा वाचान इत्तंत्रहातिक मध्यमात्त्र ('चूनमतदान/दूस्थ ई-मतदान') स्वरूपत मतदानाद्वारे खालील ठ्यावांस्दर्भात भागधाराकांचे मंजुरी प्राप्त करण्यासाठी निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. २२.०३.२०२४ (''निर्धारित अंतिम तारीख'') जीनुसार सभासद/लाभार्थी मालक असलेल्यांना क्रीधन इन्फ्रा लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची मंजुरी प्राप्त करण्यासाठीची टपाली मतदान सचना ई–मेलद्वारे पाठवण्यात आली आहे.

ı	अ. क्र.	ठरावाचे विवरण				
		कंपनीच्या अधिकृत भागभांडवलात वाह करणे व कंपनीच्या संस्थापन समयलेखातील (एमओए) अनुषंगिक सुधारणेचा ठराव रद्द करणे.				
	٦.	कंपनीच्या अधिकृत भागभांडवलात वाढ करणे व कंपनीच्या संस्थापन समयलेखात अनुषंगिक बदल करणे.				

०८१८०२३३) यांची नेमणूक करणे. स्वतंत्र संचालक म्हणून श्रीमती रचना अचल डागा (डीआयएन : ०९३११५९२) यांची नेमणूक करणे. मसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, सदर टपाली मतदानाकरिता भागधारकांना टपाली मतदान सूचना तसेच

पाच वर्षे कालावधीकरिता व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. गौतम जोगींदरलाल सुरी (डीआयएन

स्पष्टिकरण अहवाल व टपाली फॉर्म व प्री-पेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलप यांच्या कागदोपत्री प्रती पाठवण्यार आलेल्या नाहीत व भागधारकांनी त्यांची संमती वा विरोध हा केवळ दूरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारे कळवावा. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील त्यांनी कृपया त्यांचे नाव, धारण केलेल्या शेअर्सची संख्या, डीपी आयडी/क्लायन्ट आयडी व ई-मेल पत्ता यांच्यासमवेत <u>cs@kridhan.com</u> येथे माहिती मूद करून कंपनीकडे आपला कार्यरत ई-मेल पत्ता नोंदवावा.

नेर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. २२.०३.२०२४ रोजीनुसार सभासदांच्या नावे नोंदणीकृत असलेल्या समभागांच्या प्रदानित मूल्यावर मतदान इक्क गणला जाईल. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तीने सदर टपाली मतदान सूचना केवळ माहितीसाठी समजावी.

नापल्या सर्व सभासदांना ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नेमली आहे. सभासद मतदानाचा अर्थात ई-मतदानाचा केवळ एक पर्याय निवड् शकतील. मतदानाकरिताची विस्तृत प्रक्रिया टपाली मतदान सूचनेत दिलेली आहे.

सभासदांनी कुपया नोंद घ्यावी की, ई-मतदान बुधवार, दि. २७.०३.२०२४ रोजी स.९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार, दि. २५.०४.२०२४ रोजी सार्य. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. . सदर कालावधीदरम्यान, निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. २२.३.२०२४ रोजीनुसार भागधारक असलेले

कंपनीचे सभासद केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपले मत देऊ शंकतील. सभासदांनी कृपया स्पष्टिकरण अहवालासम

वेत प्रस्तावित ठरावांचे अपलोकन करावे आणि निर्देशांचे काळजीपूर्वक वाचन करून गुरुवार, दि. २५.०४.२०२४ . ोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) ई–मतदान सुविधेद्वारे आपले मत द्यावे. सीडीएसएलद्वारे सदर कालावर्ध ई-मतदानाचे मोड्यल अकार्यरत करण्यात येईल. दरस्थ ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणन कंपनीच्या संचालक . डिळाने मे. रिंकेश गाला ॲन्ड असोसिएट्स (सभासदत्व क्र. एसीएस ४२४८६, सीओपी २०१२८), कार्यरत कंपनी

सचिव यांची नेमणुक केली आहे. टपाली मतदान सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.kridhan.com</u> वरूनही डाऊनलोड करता येऊ शकेल.

रपाली मतदानाचा निकाल (परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत) हा अध्यक्षांद्रारे किंवा अन्य कोणतेही संचालक र नध्यक्षांद्वारे यासंदर्भात अधिकृत अन्य व्यक्तींद्वारे सोमवार, दि. २९.०४.२०२४ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत कंपनीच्या मुंबई, नहाराष्ट्र येथील कॉर्पोरेट कार्यालयात घोषित करण्यात येईल तसेच स्टॉक एक्सचेंजेसना कळविण्याबरोबरच, कंपनीची बसाइट <u>www.kridhan.com</u> येथेही प्रदर्शित करण्यात येईल.

तुमच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यामध्ये काही बदल असल्यास कृपया तुमच्या डिपॉझिटरीकडे तो अद्ययावत करावा. ई-मतदानासंदर्भात काही तक्रारी असल्यास सभासद/लाभार्थी मालक पढील ठिकाणी संपर्क साथ शकतील श्री. मेहबूब लखानी, सहा. व्यवस्थापक, सीडीएसएल, पी. जे. टॉवर्स, १६ वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१, ई-मेल : <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> हेल्पडेस्क : १८०० २२ ५५३३.

दिनांक : २६.०३.२०२४

क्रीधन इन्फ्रा लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

गौतम जोगींदरलाल सरी (व्यवस्थापकीय संचालक) (डीआयएन : ०८१८०२३३)

दिनांक : २७.०३.२०२४, ठिकाण : मुंबई

वर बांधकामित, सेक्टर-१८, गाव - वाशी, नवी मंबई, तालका व जि.-ठाणे.

सही / - प्राधिकृत अधिकारी, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

### KRIDHAN INFRA LIMITED

Regd. Office: 203, Joshi Chambers, Ahmedabad Street, Carnac Bunder, Masjid (East), Mumbai 400009. Corp. Office: Unit No. C/815, on 8th Floor, 215-Atrium, Chakala, Andheri-Kurla Road Andheri (East), Mumbai 400059. CIN: L27100MH2006PLC160602. Tel No. +91 240151523 Web site: www.kridhan.com; Email ID: cs@kridhan.com

### NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to Section 110 and other applicable provisions of the Companie Act, 2013, read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (including any statutory modification(s) or re-enactment thereof), and in terms of the General circular no. 14/2020 dated April 08, 2020, and General circular no. 17/2020 dated April 13, 2020 and General circular no. 22/2020 dated June 15, 2020 and General circular no, 33/2020 dated September 28, 2020, General Circular no. 39/2020 dated December 31, 2020 and General Circular No.10/2021 dated June 23, 2021 and General Circular No.10/2021 dated December 8, 2021, General Circular No.3/2022 dated May 5, 2022, General Circular No.11/2022 December 28, 2022 and September 25, 2023 ("General Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Exchange board of minac Listing Originators and Dissolution Provincing Integrations, 2015 (Listing Regulation, as amended) and such other applicable laws and regulations, the Postal Ballot Notice seeking the approval of Members of Kridhan Infra Limited ("The Company") by voting through electronic mode ("e-voting/remote e-voting") has been send by e-mail to the members/beneficial owners as on the cut-off date i.e. Friday, March 22, 2024 ("Cut-off date") for obtaining the approval of the Shareholders n respect of the following resolutions:

Sr. No.	Descripti	on of	Resolution
Oi. 140.	Descripti	OII U	i ioadiuli

- Rescind Resolution of Increase in Authorized Share Capital of the Company and consequentia mendment to Memorandum of Association (MOA) of the Company
- o Increase Authorised Share Capital of the Company and consequential amendment i Memorandum of Association of the Company
- Appointment of Mr. Gautam Joginderlal Suri as Managing Director (DIN: 08180233) for the rm of five years

4. Appointment of Mrs. Rachna Achal Daga (DIN: 09311592), as an Independent Director n Compliance with the requirements of MCA Circulars, the hard copy of the Postal Ballot Notice along with Explanatory Statements and Postal Ballot form and pre-paid business reply enveloped has no been sent to the shareholders for this Postal Ballot and the shareholders are required to communica their assent or dissent through the remote e-voting system only.

Members whose email address is not registered, are requested to register their active email addresses with the Company by communicating the below information at <u>cs@kridhan.com</u> with their name, numbe of shares held, DP ID/Client ID and email address.

Voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members as on the cutoff date i.e., Friday, March 22, 2024. A person who is not a Member on the cut-off date

shall treat the notice of Postal Ballot for information purpose only. The Company has engaged the service of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing e-voting facility to all its members. The Members can opt for only one mode of voting i.e.

e-voting. The detailed procedure for voting has been provided in the Postal Ballot Notice. Members are requested to note that the e-voting, will commence at 09:00 A.M (IST) on Wednesda March 27, 2024 and will end at 5.00 P.M (IST) on Thursday, April 25, 2024.

During this period members of the Company holding equity shares as on the cutoff date i.e Friday, March 22, 2024 may cast their vote electronically only. The members are requested to peruse the proposed resolutions along with the explanatory statements and carefully read the instructions and cast a vote through e-voting facility not later than on Thursday, April 25, 2024, at 5:00 P.M. (IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter

The Board of Directors of the Company has appointed M/s. Rinkesh Gala and Associates (Membershi No. ACS 42486, COP 20128), Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to conduct the Posta Ballot only through remote e-voting process in a fair and transparent manner.

The Postal Ballot Notice can also be downloaded from the Company's website on www.kridhan.com The result of the voting by Postal Ballot (along with the Scrutinizer's report) will be announced by the by the Chairman or any other Director or any other person authorised by the Chairman in this regard on or before Monday, April 29, 2024 at the Corporate Office of the Company situated at Mumbai, Maharashtra and will also displayed on the website of the Company (<u>www.kridhan.com</u>), besides being commu to the Stock Exchange.

In case there is change in your registered email address, kindly update the same with your Depositon In the event of any grievance relating to E-voting, the Members / Beneficial Owners may contact the following: Mr. Mehboob Lakhani, Asst. Manager, CDSL, P. J. Towers, 16th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001, e-mail: helpdesk.evoting@cdslindia.co Helpdesk: 1800 22 5533.

Kridhan Infra Limited

Place: Mumba Date: March 26, 2024 Gautam Joginderlal Suri Managing Directo



# Pharmaceuticals & Medical Devices Bureau of India (PMBI)

(Under Department of Pharmaceuticals, Govt. of India) E-1, 8th Floor, Videocon Tower, Jhandewalan Extn., New Delhi-110055 Telephone: 011-49431800/49431811/49431854/49431829/49431894/49431874 Website: janaushadhi.gov.in

# e-TENDER FOR SUPPLY OF DRUGS ON RATE CONTRACT BASIS FOR TWO YEARS

e-Tender for supply of 250 nos. of DRUGS for "Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana (PMBJP)" are invited by PMBI. Last date and time for submission of online bids against e-Tender no. PMBI/DRUG/RC-213/2023 dated 22/03/2024 for supply of drugs is 19/04/2024 up to 17:00

For detailed eligibility criteria, terms & conditions of the tender, please visit the websites https://eprocure.gov.in/eprocure/app & https://janaushadhi.gov.in. CEO, PMBI

# **™MANAPPURAM HOME**

# MANAPPURAM HOME FINANCE LIMITED

CIN: U65923K12010PIC039179

Regd Office: IV/470A (OLD) W/638A (NEW) Manappuram House Valapad Thrissur, Kerala 680567
Corp Office: Manappuram Home Finance Limited, Third Floor, Unit No. 301 to 315, A Wing, 'Kanakia Wall Street', Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai 400093, Maharashtra. Phone No.: 022-66211000, Website: www.manappuramhomefin.com

## **DEMAND NOTICE**

A notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and nterest of the loan facility obtained by them from the Company and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notice dated were issued to them under Section 13 (2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses as provided to the company by them, that in addition thereto for the purposes of information of he said borrowers enumerated below, the said borrowers are being informed by way of this public notice.

ш	Sr. No.	Name Of The Borrower/ Co-Borrower/ Lan/Branch	Description Of Secured Asset In Respect Of Which Interest Has Been Created	Npa Date	Date Of Notice Sent & Outstanding Amount
	1	Achhelal Rajman Yadav Manjudevi Achhelal Yadav Rajendra Kashinath Churi /NHL00050010491/ Virar	SY. No. 202, Hissa No. 2, Flat No. 301 3 <sup>rd</sup> Floor, Sai Pooja Apartment B Wing, Vijay Nagar Nalasopara East, Near Divine High School, Nallasopara East Thane, P.O. Nallasopara East, Thane, Maharashtra, Pin: 401209	13-03-2024	15-03-2024 & Rs. 12,81,583/-

The above borrower/s are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of issuance of notice U/s. 13 (2), failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of issuance of notice U/s. 13 (2) dated mentioned above as per the provisions of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002

Sd/-Date: 27th March 2024 **Authorised Office** Place: MAHARASHTRA Manappuram Home Finance Ltd

# Business Standard TALK



## **NAVIGATING DUBAI: GLOBAL IMMERSION PROGRAM BY** THAKUR GLOBAL BUSINESS SCHOOL

The Global Immersion Programme to Dubai In addition to giving us access to a plethora for PGDM students was effectively organised by Thakur Global Business School and spanned from the 29th of February to the 4th of March 2024. The program gave students an exceptional enriching Global Immersion Program to platform to learn on an international level in Dubai also gave us a wealth of opportunities addition to exploring the three UAE cities of Dubai, Shariah, and Abu Dhabi,

As part of our Global Immersion Program, we attended a stimulating two-day Business Innovation workshop on 'Innovating Fashion: Sustainability, Technology, and Global Reach' at the prestigious Rochester Institute of Technology (RIT) in Dubai. This immersive experience provided us with invaluable insights into cutting-edge innovation, business strategies, and technological advancements within the dynamic context of Dubai's rapidly evolving landscape. The workshop's interactive format, which featured group discussions, brainstorming sessions, and presentations to encourage active involvement, was one of its most remarkable features. A wide range of subjects were covered in the workshop. including the value of creativity in innovation, sustainability, methods for coming up with and honing business ideas, and approaches to resolving typical obstacles in the process of innovation. We also embarked on an enlightening industrial visit to Apple, where we learned about various aspects of their merchandise, as well as to ACE Cranes based in Ras Al Khaimah.

of activities and attractions to explore famous landmarks like the Buri Khalifa. Dubai Mall, Desert Safari, Burj Al Arab, and Dubai Creek, this incredibly amazing and to instil industry relevant exposure that will live on in our memories for a lifetime.

Campus Reporter -Neha Pore, PGDM, Finance











22.86cm SmartPlay Pro+





In-built Suzuki Connect

NEXA Safety Shield

■ DUAL FRONT AIRBAGS

ISOFIX CHILD SEAT ANCHORAGES

■ COMPLIANT WITH -

FULL FRONTAL IMPACT FRONTAL OFFSET IMPACT SIDE IMPACT

Feature and accessories shown may not be part of standard fitment. Black glass shade on the vehicle is due to lighting effect. Images used are for illustration

# BENEFITS UP TO ₹ 48 000#

6 Airbags^



360 View Camera



WEST MUMBAI: NEXA VILE PARLE WEST (MY CAR (PUNE) PVT. LTD. PH: 9028146999, 8591202269), NEXA ANDHERI EAST (SHIVAM AUTOZONE PH: 8600288888), SOUTH MUMBAI: NEXA LOWER PAREL (SAI SERVICE PVT. LTD. PH: 7506704714), EAST MUMBAI: NEXA BHANDUP (KTS AUTOMOTORS PVT. LTD. PH: 9930246246), NORTH MUMBAI: NEXA KANDIVALI S.V.ROAD (SHIVAM AUTOZONE PH: 8828199999), NEXA VASAI (SAI SERVICE PVT. LTD. PH: 91-8369078401), NEXA MIRA ROAD (KIRAN MOTORS PH: 8655856555), CENTRAL MUMBAI: NEXA KURLA WEST (FORTPOINT AUTOMOTIVE CARS PVT. LTD. PH: 9594632000, 8689808888), NEXA CHEMBUR (EXCELL AUTOVISTA PH: 9820538678, 9209200071), NAVI MUMBAI: NEXA NERUL (AUTOMOTIVE MANUFÁCTURER PVT. LTD. PH: 18002100021, 022-66143801), NEXA VASHI PALM BEACH ROAD (MY CAR (PUNE) PVT. LTD. PH: 9326928297) KALYAN: NEXA KALYAN BHIWANDI ROAD (AHER AUTOPRIME LLP. PH: 9152525200), NEXA DAIGHAR SHILPHATA (VELOX MOTORS PH: 9930059595), THANE: NEXA THANE SOUTH (EXCELL AUTOVISTA PH: 7777002830),

KHARGHAR: NEXA KHARGHAR (SIMRAN MOTORS PVT. LTD. PH: 8291101002). Contact us at 1800-200-[6392], 1800-102-[NEXA] and visit www.nexaexperience.com to book online.

rs may vary subject to the model and variant purchased. All offers are applicable till 31st March'24 or till stocks last. All offers are brought to you by NEXA dealers only. Maruti Suzuki Smart Finance is now available pan-India. Maruti Suzuki Subscribe available only in selected cities. Maruti Suzuki reserves the orders at any point in time without any advance notice. Creative Visualization. For details on functioning of safety features including airbags, kindly refer to the owner's manual.







**Head Up Display** 















